GILLETTE INDIA LIMITED

CIN: L28931MH1984PLC267130

Regd Office: - P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai – 400099

Tel: (91-22) 6958 6000; Fax: (91-22) 6958 7337; @pg.com; in.pg.com

NOTICE is hereby given that the Fortieth Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Tuesday, December 3, 2024, at 11.00 a.m., through Video Conference ("CV") or Other Audio Visual Means ("OAM") in compliance with the General Circular mushers Circular No. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated September 19, 2022, 24/2020 dated September 19, 2022, 24/2020 dated September 19, 20/202, december 10, 20/2020, 26/2020 dated September 19, 20/202, december 11, 20/204 (hereinafter collectively referred to as "the Circulars") without the physical presence of members, at a common venue, to transact the business set out in the Notice alling the AGM. In accordance with the circular issued by the Securities Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBIH-VOICE/DEM/20/20/EP/20/20/20/20 dated May 13, 20/22 and subsequent circulars issued in this regard, latest being SEBIH-OI/CFD/CFD-Po-D-2/P/ CIR/2024/133 dated October 3, 20/24, the Notice along with Annual Report as the second of the Company's website. The electronic dispatch of Annual Report to Members will be completed by November 11, 20/24. The copy of the Notice along with the Annual Report will also be available on the Company's website. In naccome well as on the websites of SEE Limited at www.berefida.com and National stock Exchange of India Limited at www.seefida.com. The National stock Exchange of India Limited at www.seefida.com.

Instructions for joining the AGM through VC are provided in the notice convening the AGM. Participation of members through VC/OAVM will be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Companies Act, 2013. All documents of account of the AGM as per section 104 of the Companies Act, 2013.

103 of the Companies Act, 2013.

All documents referred to in the Notice will also be available for electronic inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM, i.e. December 3, 2024. Members seeking to inspect such documents can send an email to investoral images com. NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Wednesday, November 27, 2024, to Tuesday, December 3, 2024 (both days inclusive), for the purpose of determining the names of Members eligible for final dividend on Equity Shares, if declared at the 40° AGM.

at the 46" AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The remote e-voting period commences on Thursday, November 28, 2024 at 9.00 a.m. and ends on Monday, December 2, 2024 at 9.00 p.m. During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in demastrailised form, as on Tuesday, November 26, 2024, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, he shall not be allowed to change it subsequently. The Company has appointed Mis. Saraf & Associates, Practicing Company Secretaries, represented by Mr. Kamalas Xaraf, Practicing Company Secretaries, reconstituting the scrutiny of the votes cast.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners

Conducing the scruliny of the views cases.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Tuesday, November 26, 2024, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting thereafter instructions and procedure for e-voting are set out in the notice of the AGM. Those who have not registered their e-mail addresses, for e-voting are set out in the notice of the AGM. Those who have not registered their e-mail addresses, for e-voting are set out in the notice of the AGM. Those who have not registered their e-mail addresses, for e-voting are yet out in the notice of the AGM.

In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanner copy of the share certificate (front and back), PNN (self-attested scanner copy of PAN card), AADHAF (self-attested scanner copy), AADHAF (s

recommensed scanned uppy or reduced Lettry by entrain to <u>investStrain_limm(page_com</u>):
In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to <u>evoling@</u>
nedic or in the constant of the const nsdl.co.in.

In case of any queries, on e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user meant for Shareholders available at the download section of <u>www.evoting.ns.stl.com</u> or call on 022 - 4886 7000 and 022 - 2489 7000 or send a request to <u>evoling@ns.stl.com</u> on Members are requested to register / update bank details to enable electronic modes of transfer for dividends and in this reaction.

Members holding shares in electronic form are requested to furnish their bank details to theil Depository Participants ("DPs").

Depository Participants ("DPs").

Members holding shares in physical form are requested to furnish their bank details, alongwith a photocopy of a blank cancelled cheque pertaining to their bank account to the Registrar and Share Transfer Agent, ("RTA"). Mis MAS Services Limited along with necessary ISR forms available on the website of the Company.

For instructions on joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM, members are requested to refer to the Notice of the AGM.

Further, Shareholders may note that, in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 ("the Act") as amended by and read with the provisions of the Indian Finance Act, 2020, dividend declared and paid by the Company after April 1, 2020, its taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct the tax at source ("TDS") on the distribution of dividend income to its shareholders at the applicable rates. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit the requisite documents as mentioned in our letter, which is put up on the website at the titles/(Ing. our om/india-investors/gl/reports-announcements/signouncemen are requires the transfer of the requisite occumients as institution in our return, which is possible or required at this xi/no go comfide investors of gill/perpots-announcements/in norther facilitate company to deduct TDS at time of final dividend. The said documents (duly completed and signed) are required to be sent to the RTA on or before November 14, 2024, in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS. For any clarification, please write to us at investor@masserv.com or investorgil.im@pg.com

meppg.com
ers who would like to express their views/have questions, may register themse by sending their request in advance mentioning their name, demat account number/ folio number, e-mail id, mobile number at lim@pg.gom from the date of this notice upto November 29, 2024 (500 pm. IST). Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves

the right to restrict the number of speal s and questions depending on the availability of time for the AGM By Order of the Board

Place: Mumbai Date: November 7, 2024 Со RP-Sanjiv Goenka Group



MAHAGENCO

e-Tender-Notice

Online tenders are invited in two bids at O/o The Chief Engineer (Project), MSPGCL, Korad Email id: etenderingkrdproj@mahagenco.in Sale of Bid document: From 05/11/2024 to 25/11/2024. Last date of submission of Bid: 26/11/2024.

003	Cost of above Terrider will be 13. 1,100/							
Sr. No	e-Tender No	Subject	EMD/Estimated Value (In Rs/-)					
1		Outsourcing of Un-skilled (Office boy & Cleaning) manpower for Koradi Project, for twelve Months.	46,085/- 42,58,534/-					

Further details pertaining to above tenders are available on website

https://eprocurement.mahagenco.in.

Any amendment to this notice and /or notification of amendment in bidding document shall be notified on above website only. Potential bidders are requested to make a note of the same Chief Engineer (Project) radi Project, MSPGCL, Kor

Tender Search Code (TSC) for the RfS in ISN-ETS: CESC-2024-TN000002

RRS for selection of Wind Solar Hybrid Power Developers for Setting up of 150 MW ISTS-connected Wind Solar Hybrid Power Projects in India with Greenshoe option upto 150 MW ISTS-connected Wind Solar Hybrid Power Projects in India under Kentandard Bidding Guidelines has been issued by CESC Ltd. The detailed RfS document has been uploaded https://www.bharat-electronictender.com.and.on.CESC.web www.cesc.co.in. Prospective bidders are requested to refer to ISN-ETS and CESC websites for details. Prospective bidders are requested to remain updated for any notices/ amendments/ clarifications etc. to the RfS documents through the above websites as no separate notification will be



\delta Indian Overseas Bank

REGIONAL OFFICE, 759/51, F. C. Road, Deccan Gymkhana, Pune Phone No. 020-25679234, 020-25670931, 020-25670951 Email - 2256ro@iobnet.co.in, 2256ardlaw@iobnet.co.in

Public Notice For Mega E-Auction For Sale of Immovable Properties

Sale of Immovable Properties Mortgaged to the Bank Under The Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. (No.54 of 2002)

Whereas, the Authorized Officer of Indian Overseas Bank has taken possession of the following propertyles pursuant to the notice issued under Section 13(2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 in the following Joan account with right to self the same on 'AS IS WHERE IS BASIS', 'AS IS WHAT IS BASIS' and 'WHATEVER THERE IS', for realization of Bank's dues plus interest & costs as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dare, but endersigned in exercise of power conferred under Section 13(4) of the said Act proposes to realize the Bank's dues by sale of the said propertyles. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Web Portal Hibra's/behzva, in/leasuction-spb/bidded-registration, https://www.lob.linests.

Web Portal	https://ebkray.in/eau	ction-psb/bidder-registration, https://www.iob	o.in				
No Na	e of the Branch and ame of Account / motors / Directors / Guarantors	NPA Date / Date of Demand Notice and Amount / Date of Possession Symbolic (S) / Physical (P) and Amount U/s 13(2)	Description of the Property		Reserve Price EMD Bid Increase		
M/s Vi Prop. I Sabga	h : Nasik Road ishal Enterprises Mr Narayan Deoram ar ower & Mortgagor)	NPA Date- 30/06/2019 Demand Notice -18.07.2019 Rs.11,67,725.00 (Plus further interest and costs Possession (Symbolic) : 23.10.2019 Rs.12,02,380.00 (Plus further interest and costs)	Shop No. F-19, First Floor, admeasuring 51.18 sq. Mtr A-17, additional Nashik Industrial Area at MIDC Amba Prerana Sankul, Ambad, Nashik, Tal. & Dist. Nashi Nashik Municipal Corporation, Nashik Bounded as un South east: Open Duct, South west: F18, North west	Rs. 19,85,000/- Rs. 1,98,500/- Rs. 50,000/-			
(Borro Mr. Su	h – Nasik Road ower & Mortgagor) - ınil Ramlal Jadhav Irs. Ujwala Sunil ıv	NPA Date- 31/05/2019 Demand Notice -01.06.2019 Rs.11,69,754/- (Plus further interest and costs Possession (Symbolic): 23.10.2019 Rs.11,86,995/- Plus further interest and costs	Flat No 09, Second Floor, in the building "Tulasi Resid No. 310/1A/2, Behind Anjana Lawns, Narhan Nagar, N at Village Pathardi, Taluka & District Nashik 422010 North: Flat No 06, East: Flat No 08, West: Side Margin Marginal Space	Rs. 15,22,180/- Rs. 1,52,218/- Rs. 50,000/-			
M/s Ne Comm (Prop- Godse Guara	h – Nasik Road ew Yash nunication - Mrs. Jyoti Rajesh e) intor/Mortgagor- jesh Vishnu Godse	NPA Date - 28/11/2022 Demand Notice - 30/11/2022 Demand Notice - 30/11/2022 Rs. 59.10,671.00 plus further interest & costs. Possession (Symbolic): 24.03.2023 Rs. 61,73,854/- plus further interest & costs	Row House No 4 And 4A, S.No. 40/1/1 Guru Arti Co. First Floor, Plot No. 13+14+15/1 & 13+14+15/2, Pari Mangal Karyalay, Dasak Panchak Shiwar, Saikheda Ra Road, Nashik-422/101. Total Buildup Area-84.54 S under:East: Row House No-3, West: Row House No-5 South: Open Space	Rs. 20,98,180/- Rs. 2,09,818/- Rs. 50,000/-			
Mrs Jy (Borro	ıntor - Rajesh Vishnu	NPA Date -14/06/2022 Demand Notice - 01/07/2022 Demand Notice - 01/07/2022 Rs. 9,80,249.61 plus further interest & costs. Possession (Symbolic): 17/10/2022 Rs. 10,13,466.61/- plus further interest & costs	Flat No 203, second Floor, "Suyojii One World Residential Sector", Wing 'A.; Ro. 21 SN o 113/A2-2, 113A1/A6, 113B. CTS No 444(P), 4448 to 4453, 4451A, Near Mansi Hotel, Gandharv Nagari, Balaji Mandir Road , Shikharewadi, Nashik Road, Mashik 422101. Total Built up Area — 98.23 Sq. Mtrs Boundaries a under East; Flat No. 202 (Wing B), West Lift & Flat No. 202, North: Side Marginal Space, South: Duct & Flat No. 204 This Property is also Mortagoed in PAPAcocount New vash Communication				
	Collection Account Number : 07760113035001 Acc. Name & Branch: SARFAESI Sale Parking Acco IFSC Code - IOBA0000776 Branch - Nashik Road Branch						
	Na	me of the Nodal Officer & Contact No. for Inspe	ection of property : Mr. Navneet Katyayan, Mob No.	8828255987			
"This may also be treated as a Notice under Rule 8(6)/Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s and guarantor/s of the said loan about holding of e-auction on the above mentioned date."							
PSB Alliance (Ebkray) having Registered office at Unit 1, 3rd Floor, VIOS Commercial Tower, Near wadala Truck Terminal, Wadala East. Mumbai - 400037 (contact Phone & E mail Id: 8291220220 and support.ebkray@psballiance.com). The intending Bidders / Purchasers are required to participate in the e-auction process at e-auction Service Provider's website https://ebkray.in/eauction-psb/bidder- registration							
Con	mmencement of e-Auction	Submission of online application for bid with EMD	Last date for submission of online application for BID With EMD		on of the perty		
	ate - 26/11/2024 11.00 AM to 3.00 PM	From 15/11/2024 Onwards	25/11/2024 before 4.00 PM	11/11/2024 to 16/11/2024 from 11.00 AM to 3.00PM			

For detailed terms and conditions please visit - tray.in/eauction-psb/bidder-registration , https://w

MAHINDRA & MAHINDRA LIMITED

Date : 07/11/2024 Place : Pune

Registered Office : Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001 Tel: +91 22 22021031, Fax: +91 22 22875485, Website: www.mahindra.com

Email: group.communication@mahindramail.com. CIN L65990MH1945PLC004558

Extract of Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024

Rs. in Crores

Authorised Offic

	Consolidated				Standalone					
Particulars	Quarter ended		Half Year Ended		Year Ended	Quarte	r ended	Half Year Ended		Year Ended
	30 th Sep 2024	30 th Sep 2023	30 th Sep 2024	30 th Sep 2023	31st Mar 2024	30 th Sep 2024	30 th Sep 2023	30 th Sep 2024	30 th Sep 2023	31st Mar 2024
Total income from operations	37,923.74	34,435.52	75,141.46	68,327.15	1,39,078.27	28,919.34	25,762.42	56,052.10	50,165.27	1,01,335.77
Profit/(loss) for the period (before tax)	4,739.96	3,567.70	9,360.83	8,035.59	15,977.79	4,930.98	4,321.84	8,337.20	7,663.19	13,457.78
Profit/(loss) for the period (after tax, attributable to the owners of the Company)	3,170.72	2,347.75	6,453.35	5,856.16	11,268.64	3,840.88	3,393.06	6,453.51	6,152.49	10,642.29
Total Comprehensive Income/(loss) for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax), attributable to the owners of the Company)]	3,304.90	2,387.19	6,620.58	5,765.10	11,410.72	3,810.72	3,397.98	6,415.50	6,168.30	10,743.51
Equity Share Capital	557.74	557.09	557.74	557.09	557.38	599.98	599.32	599.98	599.32	599.62
Other Equity Earnings Per Share (not annualised) (Face value Rs. 5/- per share)					65,633.17					51,691.56
Basic:	28.43	21.07	57.87	52.57	101.14	32.01	28.31	53.79	51.34	88.79
Diluted:	28.31	20.99	57.62	52.35	100.70	31.90	28.21	53.60	51.15	88.45

- 1. The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Consolidated and Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website viz. www.mahindra.com and on the websites of BSE
- 2. Previous period figures of standalone results have been restated to include the effect of merger of Mahindra Heavy Engines Limited, Mahindra Two Wheelers Limited and Trringo, com Limited with the Company

For and on behalf of the Board of Directors

Dr. Anish Shah Managing Director & CEO (DIN: 02719429)

Date: 07th Nov, 2024

Place: Mumbai

आदिवासी विकास विभागाच्या पदांकरिता अर्ज करण्याची मुदतवाढ १२ नोव्हेंबरपर्यंत

मुंबई, दि.७ : आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे. आदिवासी विकास विभागाने ५ ऑक्टोबर २०२४ ला विविध पढांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम

मुदत २ नोव्हेंबर ठेवली होती. त्यास आता १२ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आली

आहे.

No. 2, area admeasuring 20x20 Sq. Ft., situated Near Shanti Vidya Nagri, Zuber Patel Road, Village-Ghodbunder, Tehsil & Dist. Thane, bearing Survey No. 83/1120, Hissa No. 2 within the limits of Mira Bhayander Municipal तसेच २३ नोव्हेंबर orporation (hereinafter referred the said २०२३ रोजी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार अजिच शुल्क विभागाने परत करण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती. त्याला १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात

oom). That my client states that he have been in possession of said Room since the year 2008 without any interference or interruption rom any person/authority. It is herby declared that any person having any right, title, charge, interests or claim of whatsoever nature in the said Room should stake claim, supported by egal and valid documents, within 15 days from the publication of this notice. Any claim of objection filed after given time shall not be entertained. If no claims, objection are received within the stipulated time, it will be presumed the said Room by any persons. Advocate M. M. ANSARI

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client Mr. ARUN DHONDIBA SHENDGE, who is owner, in

se, occupation and in possession of Roon

A/74 Shanti Shopping Centre Near Station, Mira Road (E) Thane 401107

सार्वजनिक सुचना

"मोहमद इदरिस अहमद" है एकता को-ऑप. हींसिंग सोसायटी लि., बिल्डिंग नं. आर-११, आजगांवकर प्लॉट, साई सिद्धी कॉम्प्लेक्स, अस्मिता शाळेजवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नोगेश्वरी (पूर्व), मुंबई – ४०००६० चे सभासद असून त्यांची सदनिका क्र. ७८, सातवा मजला ए-विंग ही संदरच्या इमारतीच्या सोसायटीमध्ये असून त्यांचे दिनांक ०४.०९.२०२४ रोजी मयत

झालेले आहे. त्यांच्या कायदेशिर वारसांनी सदरचे त्यांचे भाग आणि सदिनका हस्तांतरण करण्यासार्ठ आमच्या सोसायटीकडे अर्ज दिलेला आहे. आणि यासाठी सदरची आमची सोसायटी ही अन्र कोणीही कायदेशिर हक्कदार किंवा वारस किंवा हरकतदार असतील तर त्यांना निमंत्रित करत आहे की, सदरचे मयत व्यक्तिचे भाग आणि सदिनका हस्तांतरण करण्यासाठी जर कोणाचीही हरकत असेल तर त्यांनी आमच्या सोसायटीकडे ही सूचना वाचल्यापासून १५ दिवसाच्या आत आपल्याजवळ असणा–या कागदपत्रांच्या आधारे येवुन तशाप्रकारे योग्य ती छाननी करण्यात यार्व आणि पुराव्यासाठी कागदपने सादर करून तशाप्रकारे जर कोणाचा इक्क असेल तर त्यावावत योग्य ती माहिती आमच्या सोसायटीला देण्यात यावी की जेणेकरून सदरच्या मयत व्यक्तीच्या नावाने असणारी सदनिका आणि भाग हे त्यांच्या वारसाच्या नावाने हस्तांतरण करण्यासाठी योग्य त माहितीच्या आधारे आम्ही विचार करु. तसेच जर कोणाचीही हरकत सदरच्या सोसायटील रलेल्या मुदतीत प्राप्त झाली नाही तर कोणाचीही हरकत नाही याद्वारे सदरच्या मयत व्यक्तीच्य नावाने असणा–या सदनिका आणि भाग यांचे हस्तांतरण सदरची सोसायटी ठरलेल्या वेळात करेल तसेच जर काणाचेही हरकत सदरच्या आमच्या सोसायटीला मिळाली तर त्यानुसार आम्ही सदर सदनिकेबाबत आणि भागाबाबत योग्य तो व्यवहार करु आणि त्यानुसार त्याबाबत योग्य तो निर्णर भामची सोसायटी घेईल. आणि ज्या कोणाची हरकत असेल त्यांनी सोसायटीच्या निय सोसायटीच्या कार्यालयात सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळात येवून सदरची कागदपरे सादर करावीत. नमूद केलेल्या वेळातच त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरच्या सूचनेच कालावधी संपल्यावर त्याचा विचार करण्यात येणार नाही याची नींद तकारदारानी/ हरकतदारान

राज्य उत्पादन शुल्क

विभागाच्या कारवाईत

४ लाखाह्न अधिक

रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि.७ : महाराष्ट्र

विधानसभा निवडणूकीच्या

कालावधीत 'सी' विभाग

कार्यालयाकडून अवैध

विदेशी दारुची वाहतूक

आरोपींवर गुन्हे दाखल

करण्यात आले असून

यामध्ये एकूण ४ लाख

६९ हजार ८३० रूपये

करण्यात आला आहे,

अशी माहिती राज्य

किमतीचा मुद्देमाल जप्त

व विक्रीचे अद्यापपर्यंत २३

हातभट्टी दारू, देशी,

आदर्श आचारसंहिता

करिता एकता को-ऑप. हौसिंग सोसायटी लि

व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल

दिनांक: ०७.११.२०२४

जाहीर सूचना

श्री. शंकर नारायण दळवी हे ओम सिद्धीविनायक को-ऑप.हौ.सोसा.लि. या

सोसायटीचे एकमेव नोंद सदस्य आहेत आणि **फ्लॅट क्र.५०३,** ५वा मजला, विंग ए, ओम

सिद्भीविनायक को-ऑप.हौ.सो.लि., ९० फीट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पुर्व),

मंबई-४००१०१ या जागेचे धारक होते. **शंकर नारायण दळवी** यांचे ९ एप्रिल. २०१५

रोजी निधन झाले. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, सोसायटीच्या

फ्लॅटमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा

अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या

प्रसिध्दीपासून **७ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअस्

व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी

जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/

मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तर्तुर्दीमधील दिलेल्या मार्गाने

जाहीर सूचना

येथे सर्वांना सचना देण्यात येत आहे की. माझे अशील अर्थात **श्री. नितीन अशोक गरव** हे फ्लॅट

क्र.३०४, ३रा मजला, क्षेत्रफळ ३६५ चौ.फु. कार्पेट, रितु एन्क्लेव्ह बिल्डिंग नं.बी९२, बी९३

को-ऑप.हौ. सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटीची इमारत क्र.बी-१३, जमीन सक्

क्र.१७२(भाग) व एस.क्र.१७३(भाग), गाव कवेसार, ठाणे (पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे-

४००६०७ ही जागा **श्रीमती पुनम विजय मल्होत्रा** यांच्याकडून खरेदी करीत आहेत, त्यांनी असे प्रस्तुत केले आहे की, **(१) मे. हरासिद्ध प्रॉपर्टीज (ठाणे) प्रा.लि.**, प्रवर्तक यांनी सदर फ्लॅट श्री.

विजय हरबन्सल मल्होत्रा व श्रीमती राजराणी मल्होत्रा, खरेदीदार यांच्याकडे अ.क.२९८०,

२००० अंतर्गत उपनिबंधक ठाणे–१ येथे नोंदणीकृत असलेले दिनांक १०.०८.२००० रोजीचे विक्री

करारनामानुसार विक्री केले. (२) ज्याअर्थी <mark>श्रीमती राजराणी हरबन्सल मल्होत्रा</mark> यांचे

२३.०४.२०१८ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती **हरबन्सल मल्होत्रा** यांचेही यापुर्वीच निधन

झाले. त्यांच्या पश्चात **श्री. विजय हरबन्सल मल्होत्रा** (मलगा) हे सदर फ्लॅटबाबत कायदेशी

. वारसदार व प्रतिनिधी आहेत. (३) ज्याअर्थी श्री. विजय हरबन्सल मल्होत्रा यांचे ०८.०५.२०२१

रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **श्रीमती पुनम विजय मल्होत्रा** (पत्नी), **श्री. दीपक विजय**

वारसदार व प्रतिनिधी आहेत. (४) ज्याअर्थी अ.क्र.टीएनएन-२/२३१२८/२०२४ अंतर्गत उपनिबंधक ठाणे-२ येथे नोंदणीकृत असलेले दिनांक २८.०८.२०२४ रोजीचे मुक्तता करारनामानुसार कुमारी ज्योती विजय मल्होत्रा व श्री. दीपक विजय मल्होत्रा, मुक्तकर्ते यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे सर्व

अविभाजीत अधिकार, हक्क, हित व शेअर्स **श्रीमती पुनम विजय मल्होत्रा,** प्राप्तकर्त्या यांच्या नावे

मुक्त केले. (५) ज्याअर्थी सदर सोसायटीने दिनांक १४.०८.२०२१ राजी श्रीमती पुनम विजय

मल्होत्रा यांच्या नावे सदर फ्लॅटबाबत अनुक्रमांक २१६ ते २२० धारक भागप्रमाणपत्र क्र.४४ व

जर कोणा व्यक्तीस. कायदेशीर वारसदारांना सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा

व क्यारी ज्योवी विज

ओम सिद्धीविनायक को-ऑप.हौ.सोसा.लि.करिता

PUBLIC NOTICE

his notice is hereby given to public at larg that Mr. Daison Joshep and Mrs. Been Daisonare the owner of Flat No.B202, Dream Palace C.H.S. Ltd., Near N.H School, Mira Road East-401107. Holding Shares each bearing distinctive Nos from 116 to 120 unde Share Certificate No. 24 and for sale of the said premises.

All person/s having any claim or claim against or in the said property or any par thereof by anyway however are hereb required to make the same in writing to the below mentioned address within 15 days from the publication of this notice otherwise th owners of the said premises have all the Rights to Sale the said property. without eference to any claim or claims and the sam will be considered as waved or abandoned.

By this Notice, Public in general is informed that Late Mrs. Rovina Monteiro, join member of the Trivedi Complex Bldg, No. 5 C. H. S. Ltd., co-owner of Flat No. B-5/302, Trivedi Complex, Near S. K. Stone, Mira Road (East), Dist. Thane-401107, died intestate on 02/10/2024. Mr. Steadam Philip Monteiro is claiming transfer of undivided shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased in his name being son, next kin, legal heir and successor of the deceased. Mr. Philip Monteiro & Rachael Oswald Monteiro, the other legal heirs of the deceased have decided to release their share from the undivided share belonging to the deceased have decided to release their share from the undivided share belonging to the deceased in respect of the said flat in favour of Mr. Steadam Philip Monteiro by executing Release Deed. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any, for transfer of undivided shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased as well as execution of the Release Deed, inform to the undersigned within period of 15 days from the date of publication of this notice failing which the society will transfer undivided shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased and Release Deed will be also executed and registered and thereafter any claim or objection will not be considered.

Sd/-K.R.TIWARI (ADVOCATE)

K. R. TIWARI (ADVOCATE

Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantinagar Mira Road, Dist. Thane 401107

PUBLIC NOTICE

ent MS. KALPANA NARESH MISTRY

client MS. KALPANA NARESH MISTRY is the owner of Flat premises bearing Flat No.403, Fourth Floor, Building No. C 47, Siddhivinayak Shantinagar Co-operative Housing Society Limited, Sector-9, Shanti Nagar, Mira Road (E), Thane 401107. The said Flat premises was purchased and owned by my client's Husband LATE SHRI. NARESH CHHOTALAL MISTRY WE STIPPED OF 21/12/2022 leaving behind my expired on 21/12/2022 leaving behind my

expired on 21/12/2022 leaving behind my client MS. KALPANA NARESH MISTRY and two children namely MR. SHASHANK NARESH MISTRY (SON), & MISS TANVI NARESH SH MISTRY (DAUGHTER) as his only legal heir of clienters and suppressentation and MR

claimants and representative and MR SHASHANK NARESH MISTRY & MISS

TANVI NARESH MISTRY has release their shares, rights, title, and interest of th said Flat premises in favour of my client MS

KALPANA NARESH MISTRY b

executing a registered Release deed bearin registration No. TNN7-5784-2023 dated 27/03/2023.

27/03/2023.

Any person/s claiming any right, title or claim in respect of the said Flat premises, should intimate me in writing with all documentary evidence, within 15 days of publication or this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived.

Shop No. 11, Sanskruti 1, Poonam Viha

Complex, Near Abhyudaya Bank Mira Road East, Thane-401107

Mobile No. 982047702

मा. सचिव/अध्यक्ष

श्री. किरण ई. कोचरेकर

के.के. असोसिएटस्, वकील

R. M. TIWARI

PUBLIC NOTICE

Advocate Shamaaz Momin Shop No.11, Chandresh Abhishel Resort, Lodha Complex Mira Road (E) Thane - 401107

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. **हरधन बला**र्ड मोंडल व ज्योतस्ना हरधन मोंडल यांच्य गवे असलेले **श्री शिवशक्ती हौसिंग सोसायटी बिल्डिंग नं.१९** चे भागप्रमाणप हरवले आहे आणि <mark>श्री शिवशक्ती हौसिं</mark>ग प्रोसायटी बिल्डिंग नं.१९, फ्लॅट क्र.१०१, कुरार गाव, मालाड पुर्व-४०००९७ येथे . सोसायटीकडे द्य्यम प्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज करण्यात आला आहे. जर कोणासही दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप असल्यास त्यांर्न नंदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसा**त कळवावे. भाग प्रमाणपत्र तारण ठेवलेले नाही

सही/ ठिकाण: मुंबई हरधन बलाई मोंडल दिनांक: ०८.११.२०२४

की, माझे अशील **श्री. मेह[ू]ल शंभुराम भानुशार्ल** व श्रीमती रश्मी मेहुल भानुशाली यांनी फ्लॅर क्र.१९०३, सी विंग, १९वा मजला, क्षेत्रफळ ४१३ वौ.फु. कार्पेट क्षेत्र तसेच बाल्कनीसह ड्राय बाल्कन व फ्लॉवर बेड क्षेत्रफळ १०१ चौ.फु. (विंडो जॅम्ब व फ्लॉवर बेड परिसरासह), मयुरेश रेसिडेन्सी म्हणून ज्ञात प्रकल्प, मयुरेश रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसि सेसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, खोत रोड, एलबीएस मार्ग, एशियन पेन्टस् समोर, भांडूप पश्चिम), मुंबई-४०००७८, जमीन सीटीएर क्र.२१७, २१७/१ ते ८, गाव भांडूप, तालुक कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा तसेच अनुक्रमांव २१३१ ते २१४० (दोन्हीसह) धारक भागप्रमाणपः क्र.२१४ चे रु.५०/– प्रत्येकीचे १० पूर्णपणे भरण केलेले शेअर्स हे **श्री. किंजल महेश पंडित**ः **श्रीमती रचना किंजल पंडित** यांच्याकडून सव अधिभार, दावा, मागणीपासून मृक्त असलेले सद म्लॅट दिनांक ०४.१०.२०२४ रोजीचे

नदर फ्लॅट श्री. <mark>किंजल महेश पंडित, श्रीमर्त</mark> रचना किंजल पंडित व श्रीमती मालती महेश iिडत यांनी मे. रत्तनचंद रिखाबदास जैन **केमिकल वर्क्स** यांच्याकडून दिनांक)७.०४.२०१२ रोजीच्या विक्री करारेनामाटार[े] खरेर्ट केले होते. सदर श्रीमती मालती महेश पंडित यांचे २१.०६.२०१५ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले नामे **श्री. किंजल महे**श <mark>गंहित व श्री. हार्दिक महेश पंडित</mark> हे आहेत प्रदर **श्री. हार्दिक महेश पंडित** यांनी सद लॅटमधील त्यांचे शेअर्स व अधिकार **श्री. किंजल ग्हेश पंडित** यांच्या नावे अ.क्र. केआरएल-१०१५९/२०२४ अंतर्गत नोंद असलेले दिनांब

तर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागा दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सर्व मत निम्न तळमजला, टार्गेट मॉल, राजमहल हॉटेल त्रमोर, चंदावरकर रोड, बोरिवली (प.), मुंबई चौदा (१४) दिवसात कळवावे, अन्यथा अश

्याशंकर यादव वकील. उच्च न्यायालय

किंवा फ्लॅटवर कर्ज घेतलेले नाही.

जाहीर सूचना

अ.क्र.केआरएल-४/२२४७७/२०२४ अंतर्गत नोंद दिनांक ०४.१०.२०२४ रोजीच्या विक्री **क्र**रारनामानुसार खरेदी केले आहे.

१५.०९.२०२४ रोजीच्या नोंद मुक्तता करारनामानुसा

त्रारसाहक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, अदलाबदल, न्यास, ताब केंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणतार्ह इस्तावेजांसह लेखी स्वरुपात खालील वाक्षरीकर्त्यांना त्यांचे **दुकान क्र.बी-१/१९** ८०००९९ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून त्र्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले

भाहेत असे समजले जाईल आज दिनांकीत ८ नोव्हेंबर, २०२४

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) Mrs. Heather Sherman has lost her share certificates of under mentioned property.

Share certificate no 51 bearing distinctive no 251 to 255 (both inclusive) for flat no 15 in B building, Sindhutirth Co-op Hsg Society Ltd, Agra Road, Near Makhmali Talao, Thane (W) Pin code: 600601. The loss of above share certificate has

been reported in concerned Naupada. police station, Thane. The Society has received application for issue of duplicate share certificate in lieu of above said certificate stated above and Society invite claim, objection by this

Public Notice before issue of such

duplicate certificates to member.

Any person having any rights, title, claim or interest in or upon the said property by way of sale, exchange, mortgage, assignment gift, inheritance, lien, charge maintenance, easement, trust, lease tenancy, leave and license by way of attachment before judgment security or any attachments in execution or any prohibitory order in execution or otherwise organized by way of injunction or restrain or status quo order or counter claim, tenancy lease license, adverse position, occupation or lispendens or in any manner whatsoever, is required to intimate the undersigned at their office addressed below together with necessary document in support of such claim or objection within 15 days of the publication hereof at the under mentioned office address failing which it will be presumed that there is no such claim or claims if any objection or objections if any, shall be deemed to have been waived and duplicate share certificate in lieu of old certificate as per bye- law of the Society

For SINDHUTIRTH CO OP HOUSING SOCIETY LTD. AGRA ROAD, MAKHMALI TALAO, THANE (WEST) 400601 Sd. Hon. Secretary – 9821465161 Date: 08-11-2024 Place: Thane

जाहीर सूचना

येथे स्चना देण्यात येत आहे की, १) श्री. प्रफुल्ल कुमार मिश्रा व २) श्रीमती सुमनांजली मोहंती फ्लॅट क्र.१४०२, १४वा मजला, एल ॲण्ड टी एमराल्ड आयस्ले टी ८ को-ऑपरेटिव्ह . ग़ैसिंग सोसायटी लिमिटेडचे टॉवर टी८, साकी विहार रोड, पवई, मुंबई-४०००७२, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र १३०.३६ चौ.मी. अर्थात सुमारे १४०३.१९ चौ.मी. तसेच ३ कार पार्किंग (१ **स्वतंत्र व २ टेंडम),** नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा तसेच त्यातील . सर्व करारनामा व दस्तावेजांच्या लाभांसह मालमत्तेचे संयक्त मालक व ताबेदार आहेत. लार्सन ॲण्ड ट्युब्रो लिमिटेड, विकासक, एक भाग आणि १) श्री. प्रफुल्ल कुमार मिश्रा व २) श्रीमती सुमनांजली मोहंती, खरेदीदार, अन्य भाग ु यांच्या दरम्यान झालेला **अ.क्र.केआरएल-**२/ ११९०७/२०१४ नुसार हमी उपनिबंधकांकडे नोंद असलेले **दिनांक ०८ डिसेंबर, २०१४** रोजीचे मुळ करारनामा तसेच त्यातील नोंद पावती व उ अन्य इतर मालकीत्व दस्तावेज जसे प्रथम श्रेणी करारनामा, कार पार्किंग जागा वाटपपत्र, ताबा पत्र त्र बँकेकडून घेतलेले गृहकर्ज संदर्भातील दस्तावेज आणि अन्य इतर संबंधित मुळ दस्तावेज तसेच सदर फ्लॅट/मालमत्तेबाबतचे अनुक्रमांक ६०१ ते ६१० (दोन्हीसह) असलेले रु.५०/- प्रत्येकीचे १० पुर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सकरिता मळ भागप्रमाणपत्र क्र.५६ हरवले आहे व शोध घेऊनही सापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर फ्लॅट/मालमत्तेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशनापासन १५ दिवसांत आवश्यव कागदोपत्री पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता आणि सोसायटीच्या कार्यालयात कळवावे. तदनंतर माडे अशील दय्यम प्रतींकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया पर्ण करतील आणि सदर सचनेच्या दिवस समाप्तीनंत प्राप्त कोणताही दावा विचारात न घेता उपरोक्त फ्लॅट/मालमत्तेच्या विक्री प्रक्रिया माझे अशील पर्ण करतील.

अज दिनांकीत ८ नोव्हेंबर, २०२४ सही / राहल नरेंद्र सिंग वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स

जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९. website: in.pg.com, E-Mail: investorgil.im@pg.com, दूर.:(९१-२२) ६९५८६०००; फॅक्स:(९१-२२)६९५८७३३७

सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४०**वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, ०३ डिसेंबर**, २०२४ रोजी स.११.००वा. एजीएम घेण्याच्या सूचनेत विहितप्रमाणे विषयावर विमर्ष करण्याकरिता, सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल. २०२०, क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि नवीन क्र.०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ (यापुढे परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) व अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार

भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआरपी, पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४ नुसार वार्षिक अहवालासह सूचना सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. विद्युत स्वरुपाने वार्षिक अहवाल सदस्यांना पाठविण्याची प्रक्रिया **११ नोव्हेंबर, २०२४** रोजी पुर्ण करण्यात आली आहे. वार्षिक अहवालासह सूचनेची प्रत कंपनीच्या in.pg.com तसेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर

व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार एजीएमकरिता गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली

सूचनेमध्ये संदर्भीत सर्व दस्तावेज सदस्यांना विनाशुल्क विद्युत निरीक्षणासाठी सदर सूचनेच्या वितरण तारखेपासून एजीएम तारखेपर्यंत अर्थात **३ डिसेंबर, २०२४** पर्यंत उपलब्ध होईल. ज्या सदस्यांना दस्तावेजाचे निरीक्षण करावयाचे आहे त्यांनी <u>investorgil.im@pg.com</u> वर ई-मेल करावा.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत ६०व्या एजीएममध्ये घोषित झाल्यास समभागांवरील अंतिम लाभांश देण्याकरिता पात्र सदस्यांची नावे निश्चिती उद्देशाकरिता बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४ ते मंगळवार, ०३ डिसेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनी सदस्यांचे नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ च्या तरतूदीनुसार एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयासंदर्भात सदस्यांनी कंपनीने रिमोट ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधीत गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि सोमवार, ०२ डिसेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान कंपनीच्या सदस्यांना, ज्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरूपात दिनांक **मंगळवार, २६ नोव्हेंबर**, २०२४ रोजी भागधारणा असेल त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तद्नंतर ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. सदस्यांने ठरावांवर दिलेले मत त्यास पढ़े बदलता येणार नाही. कंपनीने मतांची तपासणी संचालनाकरिता कंपनीने कार्यरत कंपनी सचिव **मे. सराफ ॲण्ड असोसिएँटस्, श्री. कमलाक्ष सराफ,** मालक यांच्याद्वारे प्रस्तुत यांची तपासणीस म्हणून नियुक्ती

नोंद दिनांक अर्थात मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा किंवा एजीएममध्ये सहभागी होण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असेल. ई–वोटिंगकरिता माहिती व प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी ई-वोटिंगकरिता खालील सूचनांचे पालन करावे.

- वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील <u>investorgil.im@pg.com</u> वर ई-मेल
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावे.

ई-वोटिंग संदर्भात काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि <u>www.evoting.nsdl.com</u> वर डाउनलोड सेक्शन अंतर्गत भागधारकांकरिता उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा क्रमांक ०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० वर संपर्क करावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी लाभांश हस्तांतरणाचे विद्युत स्वरुप प्राप्त करण्यास त्यांचे बँक तपशील नोंद/अद्यायावत करावे:

- विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) यांच्याकडे बँक तपशील सादर करावे.
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे बँक तपशील तसेच त्यांचे बँक खातेबाबत कोरे रद्द केलेला धनादेशाची छाया प्रत निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) मे. मास सर्विसेस लिमिटेड यांच्याकडे सादर करावेत.

एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धतीकरिता सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा.

यापुढे भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा) च्या तरतुदीनुसार, सुधारितप्रमाणे आणि भारतीय वित्तीय कायदा २०२० च्या तरत्दीनुसार १ एप्रिल, २०२० नंतर घोषित आणि कंपनीद्वारे दिलेला लाभांश हे भागधारकाच्या हस्ते करयोग्य आहे आणि कंपनीने लागु दराने भागधारकांना लाभांश उत्पन्नाचे वितरणावर स्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागूप्रमाणे योग्य टीडीएस दर निश्चिती करण्यास आम्हाला सुलभ जावे याकरिता भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी अंतिम लाभांशाच्या वेळी टीडीएस कपात करण्यास कंपनीला सुलभ जावे याकरिता https://in.pg.com/ india-investors/gil/reports-announcements/announcements/ वेबसाईटवर देण्यात आलेले आमचे पत्रात नमुद आवश्यक दस्तावेज सादर करावेत. सदर दस्तावेज (पुर्णपणे भरलेले व स्वाक्षरी केलेले) कंपनीचे आरटीएकडे **१४ नोव्हेंबर**, २०२४ पर्यंत अपलोड करावेत जेणेकरून कंपनीला योग्य टीडीएस निश्चित करून कपात करणे शक्य होईल. कोणत्याही स्पष्टीकरणाकरिता कृपया आम्हाला <u>investor@masserv.com</u> किंवा <u>investorgil.im@pg.com</u> वर कळवावे.

ज्या भागधारकांना त्यांची मते/प्रश्न असतील त्यांनी त्यांची विनंती वक्ता म्हणून त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ई-मेल, मोबाईल क्रमांक investorgil.im@pg.com वर सदर सूचना तारखेपासून २९ नोव्हेंबर, २०२४ रोजी **सायं.५.००वा.** भाप्रवे पर्यंत पाठवावेत. वक्त म्हणून जे सदस्य त्यांची नोंदणी करतील त्यांनाच एजीएम दरम्यान त्यांची मते/ प्रश्न विचारण्यास मान्यता दिली जाईल. एजीएमकरिता वेळेच्या उपलब्धतेवर वक्तांची संख्या व प्रश्न मर्यादीत राखण्याचे अधिकार कंपनीकडे राखीव आहेत.

मंडळाच्या आदेशान्वये सही / -

दिनांकः ०७.११.२०२४ पवई, मुंबई-४०००७६. **ठिकाण: मुंबई**

फ्लेविया मचाडो कंपनी सचिव

SMFG **Grihashakti**

SMFG India Home Finance Co. Ltd.

(Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

Registered Office Address: Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, Chennai - 600 095, Tamil Nadu. Toll-free No: 1800 102 1003 | Email : grihashakti@grihashakti.com Website: www.grihashakti.com | CIN: U65922TN2010PLC076972

1. Extract of financial results for the quarter and half year ended September 30, 2024

Particulars	Quarter ended Sep 30, 2024	Quarter ended Jun 30, 2024	Quarter ended Sep 30, 2023	Half year ended Sep 30, 2024	Half year ended Sep 30, 2023	Year ended Mar 31, 2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1. Total Income from Operations	30,530	28,944	23,180	59,474	44,581	1,00,879
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,550	2,188	2,671	6,738	3,599	12,43
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,550	2,188	2,671	6,738	3,599	12,43
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,373	1,612	2,000	4,985	2,690	9,27
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,375	1,581	2,008	4,956	2,667	9,20
6. Paid-up Equity Share Capital	34,128	34,128	32,622	34,128	32,622	32,62
7. Reserves (excluding Revaluation Reserves)*	84,839	81,463	58,777	84,839	58,777	66,38
8. Securities Premium Account	69,362	69,362	55,867	69,362	55,867	55,86
9. Net Worth	1,17,179	1,13,377	90,915	1,17,179	90,915	96,73
10. Outstanding Debt	8,04,481	7,38,242	5,71,237	8,04,481	5,71,237	6,71,25
11. Debt Equity Ratio	6.8x	6.4x	6.2x	6.8x	6.2x	6.8
12. Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) (in ₹)						
- Basic**	0.99	0.48	0.63	1.47	1.04	2.8
- Diluted**	0.99	0.48	0.63	1.47	1.04	2.8
13. Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	N
14. Debenture Redemption Reserve^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab
15. Debt Service Coverage Ratio^^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab
16. Interest Service Coverage Ratio^^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicab

Includes securities Premium Account **not annualised for periods other than year ended March 31, 2024.

^ The Company is not required to create debenture redemption reserve in terms of the Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014 read with the Companies (Share Capital and Debenture) Amendments Rules, 2019

^^ The Company is a Housing finance Company registered under the Reserve Bank of India Act, 1934 hence these ratios are generally not applicable.

2. SMFG India Home Finance Company Limited ('the Company') (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) is a public limited company domiciled in India and incorporated under the provisions of

number DOR-00122 dated May 19, 2023 with the Reserve Bank of India ('RBI'), erstwhile Registration number 07.0122.15 dated July 14, 2015 with the National Housing Bank ('NHB'). 3. These financial results have been prepared in accordance with Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations') and recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards, notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules,

Companies Act, 1956. The Company is a Housing finance company ('HFC') registered vide Registration

2015, as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, other relevant provisions of the Act, guidelines issued by the RBI as applicable to NBFCs, HFCs and other accounting principles generally accepted in India.

4. Financial results for the quarter and half year ended September 30, 2024, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 07, 2024 and reviewed by statutory auditor, pursuant to Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.

5. The above is an extract of the detailed format of quarter and half year ended financial results filed with the National Stock Exchange under Regulations 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of the stock exchange i.e. www.nseindia.com and the Company www.grihashakti.com

> For and on behalf of the Board of Directors of SMFG India Home Finance Co. Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

Deepak Patkar Managing Director & CEO DIN: 09731775

Date: November 7, 2024

उत्पादन शुल्क निरीक्षक
संदीप कदम यांनी दिली
आहे.
'सी'
विभागाच्यावतीने पाषाण
रस्त्यावर छापा टाकून
केलेल्या कारवाईत
हातभट्टी वाहतूक करणारी
एमएच-१२-डीवाय-८१५१
मारूती एस.एक्स-४
हे चारचाकी वाहन जप्त
करून त्यामधून ५२५ br
गावठी हातभट्टी दारू जप्त
केली आहे. विधानसभा
निवडणुकीच्या आदर्श
आचारसंहिता कालावधीत
केलेल्या कारवाईत
एकूण १ हजार ७४९ ली.
गावठी हातभट्टी दारू,
४५ ली देशी दारू, ५६
ली. विदेशी दारू व
७८ ली. बिअरसह ०४
वाहने जप्त केली आहेत.
या कारवाईत निरीक्षक
संदीप कदम, दुय्यम
निरीक्षक प्रताप बोडेकर,
शंकर जाधव, किरण
पाटील आदी सहभाग
घेतला आहे.'सी' विभाग
कार्यालयाकडून राष्ट्रीय
महामार्ग क्र.४ अंतर्गत
पाषाण-सुस रस्ता व
बालेवाडी रस्त्यावर
तात्पुरते तपासणी नाके
उभारण्यात आले आहेत.
या ठिकाणी स्थिर सर्वे
क्षण पथक (एसएसटी)
सोबत दररोज वाहनाची
तपासणी करण्यात येत
आहे तसेच या कार्यक्षेत्रात

रात्रगस्त घालून सर्व

बंद करण्याची दक्षता

माहिती निरीक्षक शी.

अनुज्ञप्त्या विहित वेळेत

घेतली जात आहे, अशी

कदम यांनी दिली आहे.

अटलाबटल नाग्ण अधिभाग मालकी हक न्याम नाबा कायदेशीर हक जमी किंवा अन्य दन प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास किंवा जर कोणाही व्यक्तीस उपरोक्त करारनामा किंवा अधिकार दस्तावेज सापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, दक्षिण हॉटेलजवळ, दिहसर चेक नाका, दिहसर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून **७ दिवसात** कळवावे, अन्यथा सदर फ्लॅटवर कोणताही दावा नाही असे

समजले जाईल.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०ँ८.११.२०२४

सदर फ्लॅट हस्तांतर केले.

Format C-1

(As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP/ Creil No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Or's vs Union of India & Anr.

Name and address of candidate : Mr. SANDEEP AMARNATH PANDEY Name of political party: INDIAN NATIONAL CONGRESS (Independents candidates should write "Independent" here)

Name of Election: LEGISLATIVE ASSEMBLY Name of Constituency : 132 / NALLASOPARA I Mr. SANDEEP A. PANDEY (name of candidate) a candidate for the abovementioned election, declare for public information the following details

about my criminal antecedents.

of order(s)

(A) Pending Criminal cases Name of Cout Case No. Section(s) of Act concerned and brie and dated case(s) description of offence(s) COURT OF MM THANE 135 Maharashtra Police Act. 217/17 (B) Details about cases of conviction for criminal offences

*In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs mention the election concerned in place of name of constituence

1. The particulars regarding criminal cases pending against the candidate

Name of Court & date(s) Description of offence(s) Maximum punishmer

shall be in bold letters 2. The mutter in newspapers shall be published in font size of at least 12.

3. Details should be given separately for each case in separate rows

4. If a candidate is contesting an election on the ticket of a particular party, he/she is required to inform the party about the criminal cases pending against him/her. 5. The candidate shall report about publishing of declaration regarding

criminal cases immediately after such publication to the Returning Officer. In addition, he shall submit a report about publishing of the declaration regarding cases in Format C-4 along with the account of election expenses within 30 days of declaration of result of election. (a) In case of elections to the Lok Sabha and the Legislative Assemblies, this shall be submitted to District Election Officer concerned, (b) In case of elections to the Rajya Sabha and the State Legislative Council, this shall be submitted to the Returning Officer